



Date: August 4, 2023

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai– 400 001,
Maharashtra, India.

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement - Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023.

Ref: Security Code – 541167

Pursuant to the provisions of Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisements for the extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of Yasho Industries Limited ('the Company') for the quarter ended June 30, 2023.

1. Business Standard dated August 4, 2023; and
2. Mumbai Tarun Bharat dated August 4, 2023.

Further, as per the Regulation 47(1) of the abovementioned regulation, the Company has also disseminated the above published information on the Company's website at www.yashoindustries.com.

You are requested to take the above information on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Yasho Industries Limited

**Komal Bhagat
(Company Secretary & Compliance Officer)
Membership No. A49751**

Encl: As above

YASHO INDUSTRIES LIMITED

REGISTERED OFFICE: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D Barfiwala Marg, Juhu lane, Andheri (West), Mumbai – 400058, India TEL: +91 22 62510100; FAX: +91 22 62510199; E-Mail: info@yashoindustries.com; CIN No: L74110MH1985PLC037900

BANK OF INDIA - KARWANCHIWDI BRANCH
Karwanchiwdi, RATNAGIRI - 415639. Phone : 02532-231484
Email: Karwanchiwdi.Ratnagiri@bankofindia.co.in
(A Government of India Undertaking)

POSSESSION NOTICE (Rule 8 (1))
(For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 05/11/2019 on calling upon the borrower Mr. Shashikant Chandrakant Kekar & Co-Borrower Mrs. Shubhadra Chandrakant Kekar to repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 12,86,950/- (Rupees Twelve Lakh Eighty Five Thousand Nine Hundred Fifty and Ninety Two Paise Only) Plus interest thereon within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Physical possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 31st day of August 2023 pursuant to order passed by the District Magistrate, Ratnagiri under Section 14(1) of the SARFESI Act 2002 on 16.08.2023.

The borrower / secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **Bank of India Karwanchiwdi Branch** for an amount of **Rs.12,86,950/- (Rupees Twelve Lakh Eighty Five Thousand Nine Hundred Fifty and Ninety Two Paise Only)** Plus interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
EQM of Flat No. 103 at 1st Floor in "Nandadevi Building" measuring 85 sq.ft. built up area on land bearing survey no. 57/B/29, Situated at Karwanchiwdi (Within Grampanchayat Limits) Tal & Dist. Ratnagiri.

Date: 31/07/2023
Place: Karwanchiwdi, Ratnagiri.

Authorised Officer Bank of India

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking
(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGRALIKA)

TENDER NOTICE
E-tender is invited for the supply of following item.
(1) 777098 - Housekeeping Contract for Cleaning/Swabbing & Scavenging Work at Operation & Maintenance (South) Off Shore Building Office Premises at Colaba Depot.

Re - invited e-tenders
(2) 76911, (3) 76928, (4) 76832, (5) 76922.

Note: For more details, log on to website https://mahatenders.gov.in
PRO/AM(M)/60/2023 GENERAL MANAGER

PUBLIC NOTICE
Notice is given on behalf of **MR. RANJITSINGH LAXMANSINGH GAZMER** in respect of the property as more particularly described in the SCHEDULE hereunder. The said property was originally purchased by **MR. RANJITSINGH LAXMANSINGH GAZMER** and late **MRS. KUSUM RANJIT RANJIT**. The said late **MRS. KUSUM RANJIT GAZMER** died on 01/06/2017 and the 50% undivided share of deceased is now being claimed by her legal heirs, i.e. **MRS. BHARTI GHIMIRAY, 2. MRS. PRITI GHIMIRAY, 3. MR. SATYAJIT GAZMER, AND 4. MR. RAJITSINGH LAXMANSINGH GAZMER**. Vide a Registered Release Deed No. 1, dated 12/06/2022, **MRS. BHARTI GHIMIRAY, 2. MRS. PRITI GHIMIRAY, 3. MR. SATYAJIT GAZMER, AND 4. MR. RAJITSINGH LAXMANSINGH GAZMER (Releasees)** have Released all their Right, Title and Interest in 50% Undivided Share of the deceased in favour of **MR. RAJITSINGH LAXMANSINGH GAZMER (Releasee)**. The said **MR. RAJITSINGH LAXMANSINGH GAZMER (Releasee)** has transferred the said 50% Undivided Share to **MR. RAJITSINGH LAXMANSINGH GAZMER (Releasee)** for the transfer of the deceased share and her membership to his name, in respect of the said scheduled property after following due process as per the Bye Laws of the Society. He has decided to sell the said scheduled property after the Transfer of the deceased share to his name by the Society.

Therefore, any person(s) having any claim or interest in the said scheduled property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any decree, order of disposition or under any decree, order or award or otherwise calling, however, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 27/38, 3rd Floor, Landmark Tower, Link Road, (Mithochav, Malad (West)), Mumbai-400 064, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE
Flat No. 382/1, 2nd Floor, measuring 610 sq. Fts. Built up area, in the building known as Manali Bldg. No. 3 Co-operative Housing Society Ltd., Evershine Nagar, Malad (West), Mumbai - 400 064, situated and bearing C. S. No. 307, Village: Valna, Taluka: Borivali.

Date: 04.08.2023
s/-
Place: Mumbai **Nishant Rana Advocate High Court**

BANK OF INDIA - KARWANCHIWDI BRANCH
Karwanchiwdi, RATNAGIRI - 415639. Phone : 02532-231484
Email: Karwanchiwdi.Ratnagiri@bankofindia.co.in
(A Government of India Undertaking)

POSSESSION NOTICE (Rule 8 (1))
(For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 01/11/2019 on calling upon the borrower **Mr. Siddharth Irrana Natekar** to repay the amount mentioned in the notices aggregating **Rs.13,02,902/- (Thirteen Lakh Two Thousand Nine Hundred Two Only)** Plus interest thereon within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Physical possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 02nd day of August 2023 pursuant to order passed by the District Magistrate, Ratnagiri under Section 14(1) of the SARFESI Act 2002 on 20.08.2023.

The borrower / secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **Bank of India Karwanchiwdi Branch** for an amount of **Rs.13,02,902/- (Thirteen Lakh Two Thousand Nine Hundred Two Only)** Plus interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
EQM of Flat No. G-104, upper Ground Floor in 'A Wing of 'Sharayu Enclave' measuring 432.22 sq.ft. on land bearing survey no. 57A1A, Hissa No.30/7 Situated at Karwanchiwdi (Within Grampanchayat Limits) Tal & Dist. Ratnagiri.

Date: 02/08/2023
Place: Karwanchiwdi, Ratnagiri. **Authorised Officer Bank of India**

Canara Bank
Premises Section, Pune Circle Office : F. P. 790 (Part), Shivaji Road, Shivaji Nagar, Pune-411005, Tel: 020-2553622, 25571000
Extn : 228 E-Mail : peoplene@canarabank.com

NOTICE INVITING OFFERS FOR HIRING OF PREMISES
CANARA BANK intends to take Commercial premises on lease basis from Individuals/ Firms. Offers are invited under **Two Bid** System as per details given below:

- Locations
- The prospective offerers meeting the above requirements can download the offer documents from our website www.canarabank.com from 04/08/2023 to 24/08/2023 under link announcement-tender Mob. No. 9156657818.
- Duly filled in offers placed in a Sealed Envelope superscribed as "Offer For Hiring of Premises For Shahada" shall be submitted up to 2.30 p.m. on 24/08/2023 to Premises & Estate Section, Circle Office at the above given address.
- The "Technical Bid" will be opened on the same day at 3.00 PM at the above office.

Canara Bank reserves the right to accept or reject any or all offers in full/part without assigning any reasons whatsoever.

Any Corrigendum /Amendments will be hosted in Banks website only.

Date : Pune
Place : 04/08/2023
s/-
Assistant General Manager, Pune Circle

CORRIGENDUM TO NOTICE OF LOSS OF SHARES
A Notice was issued on 29-03-2023 in the matter of Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company as have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

In the said publication the name of the last Shareholder marked with * was inadvertently missed which is now published along with names of all shareholders. All other published information remains unchanged.

Any person who has a claim in respect of the said Shares, should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No	Name of Share Holders on the Share Certificate	No./s Shares	Distinctive Numbers	Share Certificate No./s
K95513	KATAYUN J FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * FRENTH FRAMROZE GAZI *	136	146187794 146187929	291378
K95513	KATAYUN J FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * FRENTH FRAMROZE GAZI *	272	583538058 583538329	401762
K95513	KATAYUN J FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * FRENTH FRAMROZE GAZI *	272	1933395376 1933395649	1342314
K72649	KATAYUN JEHANBUX FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * NERESH FRAMROZE GAZI *	74	1933394965 1933395038	1342306
70328625	KATAYUN JEHANBUX FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * NERESH FRAMROZE GAZI *	97	1933335107 1933335143	1342105
70326633	KATAYUN JEHANBUX FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * NERESH FRAMROZE GAZI *	37	1933335144 1933335190	1342106
K96088	KATAYUN JEHANBUX FRAMROZE GAJI JEHANBUX FRAMROZE GAJI THIRTY FRAMROZE GAZI * NERESH FRAMROZE GAZI *	74	1933395904 1933395937	1342313

Name of the Legal Claimant : Katie Jehanbux Framroze Gaji & Thirty Framroze Gazi
Date: 04/08/2023
Name and address of the Registered Company
M/s Larsen & Toubro Limited having its Registered office at L & T House, Ballard Estate, Narotam Morarje Marg, Mumbai, Maharashtra, 400001

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED
Registered Office: Office No. 123, Angappa Naicken Street, Chennai - 600 021.
Branch Off: Unit No. S-7, S-8, 3rd Floor, Suyygi Tal Center, Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharapur Road, Nashik - 422002. Website: www.shriramhousing.in

DEMAND NOTICE

Whereas the borrowers/co-borrowers/borrowers mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIRAM HOUSING FINANCE LTD. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to this Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE LTD. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on dates mentioned herein below under Section 13(2) of SARFESI Act, 2002 calling upon the following borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Borrower/Co-Borrower/ Name & Address	Outstanding Amount	Loan Amount	Property Address of Secured Assets
1. MR. BASAWRAJ H. WAKALE (Borrower 1), 2. MR. MAHESH BASAWRAJ WAKALE (Borrower 2), 3. MRS. SUNITA BASAWRAJ WAKALE (Borrower 3),	Rs. 15,35,445/- (Rupees Fifteen Lakh Thirty Five Thousand and Four Hundred Forty Five Only) as on 06/07/2023 under Loan reference No. SLPHNASK0000214, with further interest till date of full and final payment.	LOAN NO. - SLPHNASK0000214 LOAN SANCTIONED Amount: Rs. 11,54,273/- (Rupees Eleven Lakh Fifty Four Thousand Two Hundred Seventy Three Only) LOAN DISBURSED Amount: Rs. 13,14,954/- (Rupees Thirteen Lakh Fourteen Thousand Nine Hundred Sixty Four Only)	All that piece and parcel of the immovable Property Bearing Flat No. 1-B Admeasuring Build up area 60.87 Sq. Mtr. on ground floor, in the B-Wing of the Building known as 'Shree Chandeshwar Apartment' constructed upon Plot No. 20 Admeasuring 500.23 Sq. Mtr. & Plot No. 21 Admeasuring 500.23 Sq. Mtr. out of Survey No. 891, Situated within the Limits of Municipal Corporation Nashik, A. Nashik, Tal. & Dist. Nashik, 422 003 and Bound as under: East : Parking, North : Parking, West : Parking, 4-B, South: Flat No. 2-B

NPA DATE: 06-07-2023
Date Of Demand Notice: 22-07-2023

CORRIGENDUM TO NOTICE OF LOSS OF SHARES
A Notice was issued on 29-03-2023 in the matter of Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company as have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

In the said publication the name of the last Shareholder marked with * was inadvertently missed which is now published along with names of all shareholders. All other published information remains unchanged.

Any person who has a claim in respect of the said Shares, should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No	Name of Share Holders on the Share Certificate	No./s Shares	Distinctive Numbers	Share Certificate No./s
70325884	NERESH FRAMROZE GAZI FRENTH FRAMROZE GAZI JEHANBUX FRAMROZE GAZI THIRTY FRAMROZE GAZI *	87	1933337712 1933337738	1342111
N25939	NERESH FRAMROZE GAZI FRENTH FRAMROZE GAZI JEHANBUX FRAMROZE GAZI THIRTY FRAMROZE GAZI *	187	1933393908 1933393975	1342328
70325868	FRENTH FRAMROZE GAZI JEHANBUX FRAMROZE GAZI THIRTY FRAMROZE GAZI * NERESH FRAMROZE GAZI *	500	1933338662 1933337361	1342109
352190	JEHANBUX FRAMROZE GAZI FRENTH FRAMROZE GAZI NERESH FRAMROZE GAZI THIRTY FRAMROZE GAZI *	1188	1933372082 1933373269	1342290
70329550	JEHANBUX FRAMROZE GAZI NERESH FRAMROZE GAZI THIRTY FRAMROZE GAZI * FRENTH FRAMROZE GAZI *	1381	1933335481 1933335861	1342108
70326892	JEHANBUX FRAMROZE GAZI FRENTH FRAMROZE GAZI JEHANBUX FRAMROZE GAZI	537	1933337799 1933338835	1342112

Name of the Legal Claimant : Katie Jehanbux Framroze Gaji & Thirty Framroze Gazi
Date: 04/08/2023
Name and address of the Registered Company
M/s Larsen & Toubro Limited having its Registered office at L & T House, Ballard Estate, Narotam Morarje Marg, Mumbai, Maharashtra, 400001

BRAHMA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
Regn No. MUM/WHM/SG/TC/1130/2022-23 OF 2022, Dated -7/9/2022
CTS No. 454/3, Plot No. 14, Building No. 14, Survey No. 14 (Part), 246 & 344, Shivpuri Colony, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai-400 071

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
(Application No. 57/2023)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 17/08/2023 at 1:30 pm at this office.

Respondent No. - (1) M/s. S. B. H. Kukreja (Builder), (2) M/s. Harihar Khemchand, 4th Floor, Mulratta Building, Nars Natha Street, Khatra Bazar, Mumbai-400 009, (3) Shivram Khemchand Shivpuri Colony, Chembur Naka, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai-400 071, (4) Bhojai Khemchand (Since deceased through legal heir), (5) Shri. Kishor Bhojai Khemchand, (6) Shri. Ashok Bhojai Khemchand, (7) Shri. Anup Bhojai Khemchand, (Address of 4) to (8) 1st Floor, Bhojai Mahal, Shivpuri Colony, Chembur Naka, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai-400 071 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing in this matter. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DISCUSSION OF THE PROPERTY -
Building of Brahma Co-Operative Housing Society Ltd. along with land as mention below.

Survey No	Hissa No	Plot No	C.T.S. No.	Claimed Area
14 A (Part) 246 & 344	-	14	454/3	762.54 Sq. mtr.

Ref. No. MUM/DDR/2(CO)1779/2023
Place: Konkarn Bhavan,
Competent Authority & District Dy. Registrar, Rone No. 201, Konkarn Bhavan, Sd/- (NITIN DAHIBHATE) Competent Authority & District Dy. Registrar, East Suburban, Mumbai

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated		Year ended	
		30.06.23	31.03.23	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.22
1	Total Income from operations (net)	5003	5613	4982	21202	5138	5677
2	Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	804	948	717	3257	723	870
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	602	639	506	2303	521	582
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	610	648	513	2322	529	585
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	700	700	700	700	700	700
6	Equity share capital	700	700	700	700	700	700
7	Reserves (excluding revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	14191	11957
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)	1.7	1.8	1.4	6.6	1.5	1.7
9	Diluted	1.7	1.8	1.4	6.6	1.5	1.7

(i) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the Bombay Stock Exchange - www.bseindia.com and on the Company's website - www.adorf.com.

(ii) These statements have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

(iii) The consolidated financial results comprise Ador Footech Limited and its wholly owned subsidiary, Ador Footech Technologies Private Limited.

(iv) In terms of part 12 of Ind-AS 108, the Company views its business operations in a holistic manner and hence segment reporting is not applicable w.r.t. Standalone Financial Statements. However, the nature of business of holding and Subsidiary being distinct, aggregation in terms of consolidated Financial Statements have been reported as part of Segment Reporting.

(v) Rounding up of digits have been done to facilitate comparison.

(vi) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 03, 2023.

(vii) The Statutory Auditors have carried out Limited Review of the financial statements for the quarter ended June 30, 2023.

For ADORFOOTECH LIMITED
At Mumbai
A. Malkani
Charman

YASHO INDUSTRIES LIMITED
Regd. Office: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D. Barfwalla Marg, Juhu Lane, Andheri (W), Mumbai-400058, Maharashtra, India. CIN No. L74110MH1985PLC037900
Tel: +91-22-82510100, Fax: +91-22-82510198
Email: info@yashoindustries.com | Website: www.yashoindustries.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

SR NO	PARTICULARS	Standalone		Year ended	
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	15318.83	14909.22	18754.84	68159.60
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1974.30	1760.55	2619.15	8647.44
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1974.30	1760.55	2619.15	8647.44
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1455.28	1397.01	2059.45	6429.83
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1450.89	1389.59	2056.08	6412.29
6	Paid up Equity Share Capital	1139.92	1139.92	1139.92	1139.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	22567.95
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	12.77	12.26	18.07	56.41
9	Diluted:	12.77	12.26	18.07	56.41

(Rs In Lakhs)

SR NO	PARTICULARS	Consolidated		Year ended	
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	15166.96	15347.06	18134.06	68259.47
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1997.96	1945.70	2497.16	9060.33
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1997.96	1945.70	2497.16	9060.33
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1478.94	1568.15	1937.46	6786.76
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1474.55	1560.73	1934.09	6769.22
6	Paid up Equity Share Capital	1139.92	1139.92	1139.92	1139.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	22655.63
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	12.97	13.76	17.00	59.54
9	Diluted:	12.97	13.76	17.00	59.54

(Rs In Lakhs)

Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023 is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.yashoindustries.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 03, 2023.

The financial results have been prepared in accordance with the applicable accounting standards, as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and as specified in Section 133 of the Companies Act, 2013.

For Yasho Industries Ltd
s/-
Parag Vinod Jha Managing Director

BANK OF INDIA - KARWANCHIWDI BRANCH
Karwanchiwdi, RATNAGIRI - 415639. Phone : 02532-231484
Email: Karwanchiwdi.Ratnagiri@bankofindia.co.in
(A Government of India Undertaking)

POSSESSION NOTICE (Rule 8 (1))
(For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 06/21/2019 on calling upon the borrower **Mr. Manishkumar Miind Lokare & Co-Borrower Mr. Miind Chandrakant Lokare** to repay the amount mentioned in the notices aggregating **Rs.12,63,000/- (Rupees Twelve Lakh Sixty Three Thousand Only)** Plus interest thereon within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Physical possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 31st day of July 2023 pursuant to order passed by the District Magistrate, Ratnagiri under Section 14(1) of the SARFESI Act 2002 on 20.03.2023.

The borrower / secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **Bank of India Karwanchiwdi Branch** for an amount of **Rs.12,63,000/- (Rupees Twelve Lakh Sixty Three Thousand Only)** Plus interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Immovable properties comprising land and buildings and other structures, other fixtures and fittings erected or installed thereon (both present and future) situated at Flat No. 406, Fourth Floor, Nandadevi Building, Karwanchiwdi Survey No. 57/B/29/Old Survey No. and Hissa No. 57A/20/5/2 Area of the said 52sq.ft. (Carpet area 37.35Sq.Mtrs)

Date: 31/07/2023
Place: Karwanchiwdi, Ratnagiri.

Authorised Officer Bank of India

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated		Year ended	
		30.06.23	31.03.23	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.22
1	Total Income from operations (net)	5003	5613	4982	21202	5138	5677
2	Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	804	948				

‘नारायण राणे साहेबांचा दाराच...’

मुंबई, दि. ३ : ‘नारायण राणे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी विरोधी आमदारांकडे फक्त नजर फिरवली तरी सर्व आमदार खाली बसायचे. सरकारच्या बाबींवर टीका करताना त्यांचा असलेला अभ्यास आणि आक्रमक पवित्रा कायम लक्षात राहण्यासारखा होता. नारायण राणे साहेबांचा दाराच असा होता की...’ या शब्दांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळाची सभागृहाला आठवण करून दिली. गुरुवारी पार पडलेल्या विधानसभे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवेळी आमदार



जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या कार्यशैलीचे वर्णन करत त्यांचे भरभरून कौतुक केले. नारायण राणे साहेबांचा विषयाचा अभ्यास प्रचंड होता. त्यांनी विरोधी बाकांवरून केलेली भाषणे आजही लक्षात आहेत. त्यांनी केलेल्या भाषणांमुळे सरकारचा अर्थसंकल्प काहीच नाही, असे वातावरण निर्माण व्हायचे. मी अर्थसंकल्प मांडताना त्यांनी एका वेळेस केलेली मदत आणि माझ्यासाठी शिवून दिलेले जॅकेट माझ्या कायम आठवणीत आहे, असे सांगतानाच जयंत पाटील यांनी नारायण राणेंच्या सद्दृष्टी स्वभावविषयी सभागृहात भावना व्यक्त केल्या.



मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ‘मनोरा’ आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ गुरुवार, दि. ३ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अंड. राहुल नावकर यांच्या हस्ते करण्यात आला. या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधान परिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवाळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, कृषिमंत्री धनंजय

मुंडे, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनाशिलेचे अनावरण करण्यात आले.

असा असेल नवीन आमदार निवास

- सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित, त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था
या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः एक हजार चौ. फूट
८०९ वाहने एकावेळेची पार्क करता येतील, अशा पद्धतीचे पोलियम वाहनलव्ह
विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह, व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा

जाहीर समन्स

नि-१३, धैर्यशील शमराव यादव प्रोसेस जमा मे सांगली येथील दिवाणी न्यायाधीशसो व स्तर सांगली यांचे कोर्टात महा. रा. वि. कंपनीला, दरखास्तदार वि. मे कर्नाट असोसिएट्स प्रा. लि. कुपवाड, सांगली जे. डी. नं १ व २ (१) मे कर्नाट असोसिएट्स प्रा. लि. प्लॉट नं. एम-३. एम. आय डी सी कुपवाड जि सांगली (२) श्री. दिनेशकुमार शांतीलाल जैन रा. ६८/६, हरकोबाई बिल्डिंग रुम नं ९ दुसरा मजला, मुगापट लेन ठाकुरद्वार रोड, मुंबई, या जाहीर समन्सद्वारे जे. डी. नं १ व २ यांना कर्जविषयत येते की, ज्याअर्धी जी.एच. यांनी जे. डी. विरुद्ध सदरची स्पेशल दरखास्त वीज वापराबाबतची रक्कम वसूल होऊन मिळणेसाठी केलेली आहे, त्यांनी सवनी घेतलेल्या वीज वापराबाबतची रक्कम वसूल होऊन मिळणेसाठी ही एच यांनी जे. डी. विरुद्ध सदरची स्पेशल दरखास्त दाखल केल्या आहे. आपणास समन्स बजावणी केली असता आपण सदर समन्स बजावणी चुकविण्यासाठी सदर समन्सची बजावणी टाळत आहात. तरी या जाहीर समन्सने आपणास सदर स्पेशल दरखास्तामध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. ०५/०८/२०२३ रोजी सकाळी ठीक १०.३० वा वर नमूद केलेल्या न्यायालयात आपण जातील अगर आपल्या वकीलामार्फत हजर होणेसाठी जे. डी. नं १ व २ यांना या जाहीर समन्सद्वारे बोलविण्यात येत आहे. या समन्सद्वारे असेही कर्जविषयत येते की, आपण उपरोक्त दिवशी हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत एकतर्फी हुकूम होईल हे सदर दरखास्तामध्ये युनावणी होईल निर्णय दिले जाईल याची नोंद घ्यावी. आज दि. ०१/०८/२०२३ रोजी माझे सहाय्यक न्यायालयाच्या निव्वक्यानिशी दिले. लिपिक दिवाणी न्यायालय व स्तर, सांगली अधीक्षक दिवाणी न्यायालय व स्तर, सांगली P.R.O: 89/2022-23

नितीन देसाईना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या ‘एडलवार्डज’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मूळ कर्जाच्या रकमेवर व्याजावर व्याज लावून त्यांना मृत्यूला कवटाळायला भाग पाडणाऱ्या ‘एडलवार्डज फायनान्स कंपनी’वर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवार, दि. ३ ऑगस्ट रोजी विधान परिषदेत केली. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा नितीन देसाई यांचे बलिदान व्यर्थ ठरेल,’ असेही दरेकर म्हणाले. यावेळी नितीन देसाई यांच्या जीवनावर बोलताना दरेकर यांना गहिवरून आले होते.



‘नितीन देसाई यांचे नेमके कर्ज किती होते? त्या कर्जाच्या संदर्भात तमादा कसा लावला? त्यांना कशा प्रकारे ‘टॉर्चर’ केले? आणि का लक्ष दिले नाही? याची चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे बलिदान व्यर्थ ठरेल. त्याचबरोबर नितीन देसाई यांचा स्टुडिओ जस होता कामा नये, सरकारने तो ताब्यात घ्यावा. मराठी कलाकारांना, चित्रपटसृष्टीला दिशादर्शक असणारे हे ठिकाण नितीन देसाईंच्या नावाने चिरंतन राहिल याची काळजी घ्यावी,’ अशी विनंती दरेकर यांनी यावेळी केली.

असे अनेक नितीन देसाई आत्महत्येच्या मार्गावर आहेत. अनेक नितीन देसाई, छोटेमोठे उद्योजक अशा मानसिकतेत आहेत. कारण, कर्जाचा डोंगर त्यांच्यावर उभा आहे. त्यांना वाचविण्याची जबाबदारी सरकार म्हणून आपली आहे. या गोष्टीसाठी सरकार दरबारी एक मूल्यमापन करणारी यंत्रणा तयार करावी. बँका कर्ज देतात. कर्ज देताना मूल्यमापन का करत नाही?

- आ. प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद

स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा

अनेक सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होते. भव्य स्टेज उभारणे ही त्यांची खासियत होती. मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे ज्यावेळी नाव सातसमुद्रापार नेले व स्वतःची एक वेगळी ओळख कलाक्षेत्रात निर्माण केली.

या अशा नावलोकिक मिल्बगणाच्या कला दिग्दर्शकाला अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. परंतु त्यांना आत्महत्येचा का करावी लागली? ‘असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. दरेकर म्हणाले की, ‘या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. ‘एडलवार्डज’ नावाची फायनान्स कंपनी आहे, तिची चौकशी करा. या कंपनीवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. त्यांनी कला दिग्दर्शकाचा जीव घेतला आहे. मूळ कर्ज १५० कोटींचे, त्यावर व्याजावर व्याज लावून देसाई यांना मृत्यूला कवटाळायला लावले. या कंपनीमुळे नावाजले, अशा प्रकारे दबाव टाकतात. काही कोटींसाठी आमचा मराठी तऱ्खण, ज्याने मराठीचे नाव संपूर्ण सिनेसृष्टीत केले त्याला वाचू शकलो नाही. हे दुःख माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला कायम राहिल.’

आरे वसाहतीतील मूलभूत सुविधांबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार

गोसाव येथील आरे वसाहतीच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या वसाहतीतील मूलभूत सोईसुविधांबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे आशासन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवार, दि. ३ ऑगस्ट रोजी विधानसभेत दिले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, ‘आरे वसाहतीमधील अंतर्गत वस्त्यांची दुरुस्ती व देखभाल मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणाबाबत डॉ. िनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील काही दिवसांत आरेमध्ये ३०० पेक्षा जास्त पथदिवे बसविण्यात आले आहेत. आरेमधील रहिवाशांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज अशा मूलभूत सोईसुविधा तत्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने गठीत केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल,’ असेही मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.



बोली मागविणारी सूचना (२ री मागणी)

उलवे, नवी मुंबई येथे सेक्टर - ९ मध्ये प्लॉट क्र. ९४ येथे ३ वर्षांकरिता उद्यानाची वार्षिक देखभाल. (२ री मागणी) महाराष्ट्राची सिडको मर्यादीत खाली नमूद केलेल्या कामाकरिता अनिवार्य पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या आणि ज्यांनी उद्यानाचा विकास / उद्यानाची देखभाल आणि संरक्षण यांसारख्या तत्सम स्वरूपाची कामे पूर्ण केली आहेत अशा अनुभवी संभाष्य बोलीदारांकडून ई-निविदा प्रक्रियेमार्फत ‘ऑन लाईन’ बाब दर शतमान बोली मागवित आहते: १) कामाचे नाव : उलवे, नवी मुंबई येथे सेक्टर - ९ मध्ये प्लॉट क्र. ९४ येथे ३ वर्षांकरिता उद्यानाची वार्षिक देखभाल. (२ री मागणी) २) सी.ए. क्र.: ०६/सिडको/ईई(यूल-II)/२०२३-२४. ३) बोलीवर लावलेली किंमत: ₹५८,७८,६५५.३० (जीएसटीचा वगळता), ₹५७,४५,४९०.७३ (बोलीयोग्य भाग + ₹१,३३,१६४.५७ (बोलीयोग्य नसलेला भाग) ४) इ.र.अ.: ₹१९,०००/-, ५) पूर्वता कालावधी : १००ए (एक हजार पंचावणी) दिवस (पावसाळा समाविष्ट), ६) निविदा प्रक्रिया शुल्क : ₹. ५,९००.०० (१% जीएसटी समाविष्ट (ना-परतावा)). बोली कार्यक्रमासह बोली प्रपत्र वेबसाईत mahatenders.gov.in वर दि. ०४.०८.२०२३ रोजी १७.०१ वाजेपर्यंत उपलब्ध होतील.

अधीक्षकीय अभियंता (डी आणि यू) CIDCO - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in सिडको/जसपत्र/२८/२०२३-२४

सौरऊर्जा निर्मिती पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’ महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांचे संशोधन

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी सौरऊर्जेच्या पॅनेलमधून वीजनिर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ‘स्पार्क’ (Solar Panel Analysing and Reporting Kit - SPARK) उपकरणेची निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (वाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. नागपूर येथील विश्वेश्वरच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.



किफायतशीर खर्चात तयार करण्यात आलेले ‘स्पार्क’ उपकरण देखभालमुक्त आहे. वापरासाठी वीजदेखील अत्यंत कमी लागते. तसेच, सौरपॅनेलमधील दोष हे उपकरण अचूकपणे शोधत असल्याचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सौर पॅनेलच्या निदर्शित क्षमतेपेक्षाही सौरऊर्जा निर्मितीचे सातत्य कायम ठेवणे या उपकरणाद्वारे शक्य झाले आहे. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ संशोधित या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या संशोधनासाठी डॉ. वाठ यांना डॉ. मकरंद बल्लाळ (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले.

‘एसआरए’ घराच्या हस्तांतरण शुल्कात कपात

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’तर्गतच्या (एसआरए) निवासी सदनिका/गाळे हस्तांतरित करताना हस्तांतरणाचे दरस्तरेवज नोंदणीकृत करून घेणे अनिवार्य आहे. यासाठी निवासी, आँधोगिक आणि वाणिज्यिक सदनिका हस्तांतरित करण्यासाठी अनुक्रमे एक लाख ते तीन लाख रुपये हस्तांतरण शुल्क घेण्यात येत होते. यामुळे बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरण करणाऱ्या नागरिकांना मोठा भुईड सहन करावा लागत होता. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सरकारने कायद्यात सुधारणा केली असून, यामुळे बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरण केवळ २०० रुपयांत होणार आहे. याबाबतचा अध्यादेश गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.

पावसाळी अधिवेशन

आठवडा देशमुख

वीज बंद निवेदन

Table with columns: अनु. क्र., उपकेंद्र व वाहिनी, वीजपुरवठा खंडीत परिघ, वीज पुरवठा खंडीत हाण्याची तारीख, वेळ. Includes details for Sector 33, Keshavnagar.

मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी सौरऊर्जेच्या पॅनेलमधून वीजनिर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ‘स्पार्क’ (Solar Panel Analysing and Reporting Kit - SPARK) उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (वाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी या उपकरणाचे संशोधन केले आहे. नागपूर येथील विश्वेश्वरच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

‘बेस्ट’ उपक्रमाने मागण्या पूर्ण करण्याची मागणी मुंबई, दि. ३ : प्रतिनिधी ‘बेस्ट’ उपक्रमातील खासगी कंत्राटदारांच्या बसेसवर कार्यरत असलेल्या चालक, वाहक व अन्य कर्मचारी वर्गाने बुधवारी पुकारलेल्या कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या व आझाद मैदान येथे उपस्थित झालेल्या कर्मचाऱ्यांशी भाजप कामगार संघाचे मुंबई समन्वयक व माजी ‘बेस्ट’ समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी गुरुवारी, दि. ३ ऑगस्ट रोजी संवाद साधला. कर्मचारी वर्गाला मिळणारे अपुरे वेतन, भविष्य निर्वाह निधी वेळेवर जमा न होणे, साप्ताहिक सुट्ट्या पुरेशा न देणे, नादुरुस्त बसगाड्या चालविण्यास देणे, बस गाड्यांचे परिष्करण वेळेत न करणे, पगाराच्या स्तूपी न देणे, महिला कर्मचाऱ्यांना नाहक मानसिक त्रास देणे आदी समस्यांचा पाडा उपस्थित कर्मचाऱ्यांनी सुनील गणाचार्य यांच्या समोर वाचला. या संदर्भात ‘बेस्ट’ प्रशासन, खासगी कंत्राटदारांचे मालक तसेच शासनासोबत याविषयी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याविषयी तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री लालकृष्ण प्रभात लोढा यांच्याशी याबाबत मलकरच भेट घेऊन या प्रश्नी आपण लक्ष घालून एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची



विनंती करण्याचे आशासन गणाचार्य यांनी दिले आहे. गुरुवार, दि. ३ ऑगस्ट रोजी एसएमटी, मातं श्वरी, आणि टाटा या बस पुरवठादार व्यवसाय संस्थेच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे गुरुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत एकूण १,००९ बस गाड्या प्रवर्तित झाल्या नाहीत. ‘बेस्ट’ उपक्रमातर्फे स्वतःच्या मालकीच्या जास्तीत जास्त बस गाड्या प्रवर्तित करण्यात येत असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. ‘बेस्ट’ उपक्रमाने या व्यवसाय संस्थांना तातडीने यासंदर्भात तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या व्यवसाय संस्थांविरुद्ध कंत्राटांच्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण ‘बेस्ट’ उपक्रमकडून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा. बां.) विभाग

Table with columns: अ. क्र., कामाचे नांव, अंदाजित रक्कम. Lists various engineering works and their estimated costs.

यशो इंडस्ट्रीज लिमिटेड

Table with columns: अ. क्र., तपशील, स्वतंत्र, संपलेले त्रैमासिक, संपलेले वर्ष. Includes financial and operational data for Yasho Industries.